

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धांमधील सहभागामुळे/ अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-१७१८/सं.क्र.१४/ क्रीयुसे-२
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक
मंत्रालय मुंबई ४०० ०३२
दिनांक:-१४ मार्च २०१८

वाचा:- शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक : एल व्ही ई-१४८५/प्र.क्र.८३३-अ/सेवा-९,
दिनांक ११ मे, १९८९

परिपत्रक

शासनाने वित्त विभागाच्या उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णयान्वये, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धांमधील सहभागामुळे/ अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याच्या दृष्टीने विविध सवलती व आर्थिक प्रोत्साहने देऊ केली आहेत. संदर्भाधीन शासन निर्णयान्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धांमधील सहभागामुळे अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या आहेत तसेच आपल्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना खेळांमध्ये सहभागी होण्यासाठीची गैरहजेरी नियमित करण्याचे अधिकार विभाग प्रमुखांना देण्यात आल्याचे देखील नमूद करण्यात आले आहे. तथापि, शासन निर्णयातील सदर तरतुदींची अंमलबजावणी संबंधित विभागाकडून होत नसल्याबाबत शासनास वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत.

२. खेळाडू प्रवर्गातून शासन सेवेत नियुक्ती झालेल्या खेळाडूंना त्यांच्या खेळविषयक प्राविण्यात वाढ करण्यास व सर्वार्थाने महाराष्ट्र राज्याचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्वल करण्यास संधी असते. तथापि, शासन सेवेत आल्यानंतर रजे संदर्भातील अटी व शर्तीमुळे त्या खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धांना व स्पर्धापूर्व प्रशिक्षण वर्गात सहभागी होता यावे यासाठी शासनाने उक्त शासन निर्णयान्वये विशेष नैमित्तिक रजा, प्रवास सवलती, वेतनवाढी मंजूर करण्याचे आदेश देवूनसुध्दा खेळाडूंना हे फायदे न देणे योग्य नाही.

३. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध खेळांमध्ये खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी दर्जेदार खेळाडूंना योग्य सराव व संधी उपलब्ध करून दिल्यास सर्वोत्तम खेळाडू तयार होतील व महाराष्ट्र राज्याचा व भारताचा नावलौकिक वाढवतील हे विचारात घेऊन संबंधित प्रशासकीय विभागांनी व विभाग प्रमुखांनी संदर्भाधीन शासन निर्णयानुसार देय सवलती देण्याबाबत सर्व कार्यालय प्रमुखांना निर्देशित करण्यात येत आहे. उपरोक्त सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून खेळाडू कर्मचारी/अधिकाऱ्यांना अनुज्ञेय असलेले लाभ देण्याबाबत उचित कार्यवाही करावी.

४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१८०३१४१०४१५६२५२१ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(राजेंद्र पवार)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. महालेखापाल, महाराष्ट्र-१, (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई
२. महालेखापाल, महाराष्ट्र-२, (लेखा व अनुज्ञेयता), नागपूर
३. महालेखापाल, (वैज्ञानिक व वाणिज्य), मुंबई
४. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
५. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई,
६. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
७. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
८. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
९. प्रबंधक, मूळ न्याय शाखा, महाराष्ट्र राज्य, उच्च न्यायालय, मुंबई
१०. प्रबंधक, लोकायुक्त व उप लोकायुक्त यांची कार्यालये, मुंबई
११. महालेखापाल-१ व २ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई/नागपूर
१२. मुख्य लेखा परीक्षा अधिकारी, स्थानिक निधी लेखा, नवी मुंबई
१३. मुख्यमंत्र्यांचे सचिव,
१४. मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
१५. राज्यपालांचे सचिव,
१६. विभागीय आयुक्त, मुंबई/पुणे/औरंगाबाद/नागपूर/नाशिक/अमरावती,
१७. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे
१८. सर्व मंत्रालयीन विभाग,
१९. मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांच्या अधिकाराखाली असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख
२०. वित्त विभागातील सर्व कार्यासने
२१. सामान्य प्रशासन विभाग/कार्यासन आट
२२. अध्यक्ष, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन अण्णासाहेब मगर स्टेडीयम, नेहरु नगर, पिंपरी, पुणे
२३. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, कार्यासन क्रीयुसे-१/३
२४. निवड नस्ती, कार्यासन क्रीयुसे-२